

सन २०१८-१९ मधील लेखाशिर्ष ३०५४
२७२२ अंतर्गत आदिवासी उपयोजना
क्षेत्राबाहेरील रस्ते व पुल बांधकामाची कामे
रद्द करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक:-जिरस्ते २०१८/प्र.क्र. २४७/का.५
आदिवासी विकास विभाग, हुतात्मा चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
तारीख: १५ फेब्रुवारी, २०१९

वाचा :-

- १) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६,
दि.२६/०७/२००४
- २) वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.३/अर्थ-१९/१७ दि.०१/०२/२०१७ अनुसार प्राप्त झालेले
अभिप्राय.
- ३) सार्वजनिक बांधकाम विभागाचे दि.२६/५/२०१७ चे अभिप्राय.
- ४) कार्यकारी अभियंता (इवद),विभाग क्र.२,जिल्हा परिषद नाशिक यांचे दि.२६/१०/२०१८ चे पत्र

प्रस्तावना:-

आदिवासी विकास विभागामार्फत,आदिवासी उपयोजनेतर्गत रस्ते व पूल, या योजनेच्या लेखाशिर्ष ३०५४ २७२२ अंतर्गत संबधित जिल्हा परिषदेद्वारा आदिवासी उपयोजना क्षेत्रातील रस्ते व पुलांची कामे हाती घेण्यात येतात.

सन २०१८-१९ च्या च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखाशिर्ष ३०५४ २७२२ अंतर्गत रस्ते व पुलांची एकूण ११८८५.४८ लक्षची एकूण ६७२ कामे अर्थसंकल्पीय निवेदने (नविन बाब) मध्ये समाविष्ट करण्यात आली होती. सदर कामे ही आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आहे किंवा कसे याबाबत संबधित प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडून अहवाल मागविण्यात आला होता. सदर प्राप्त अहवालानुसार आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील एकूण ६२ रस्ते व पुलांची कामे तसेच वाचा मधील अनु क्र.४ अनुसार जिल्हा परिषद,नाशिक यांचेकडून रद्द करण्यासाठी प्रस्तावित केलेली ५ कामे व नाशिक जिल्ह्यातील द्विरुक्ती झालेली २ कामे अशी एकूण ६९ रस्ते व पुलांची कामे रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सन २०१८-१९ च्या अर्थसकल्पीय अधिवेशनात लेखाशिर्ष ३०५४ २७२२ अंतर्गत अर्थसंकल्पीय निवेदने (नवीन बाब) सन २०१८-१९ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या रस्ते व पुलांच्या कामांपैकी सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील एकूण ६९ (एकोणसत्तर) रस्ते व पुलांची एकूण ९२६.९९ लक्ष (अक्षरी रु. नऊशे सव्वीस लक्ष नव्वाण्णव हजार फक्त) किंमतीची कामे रद्द करण्यात येत आहेत.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१९०२१५१४४९५९५६२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सतीश कोवे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री यांचे अ.मु.स.मंत्रालय, मुंबई
३. मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.मंत्रालय, मुंबई.
४. मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद
६. मा. विधानसभा / विधान परिषद, सदस्य सर्व
७. मुख्य सचिव, यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई
८. अ.मु.स./प्र.स./सचिव, विभाग सर्व, मंत्रालय मुंबई.
९. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
१०. महालेखापाल, महाराष्ट्र-१ मुंबई (लेखा परिक्षा)
११. महालेखापाल, महाराष्ट्र-२ नागपूर (लेखा परिक्षा)
१२. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, कळवण, डहाणू, जव्हार, शहापूर, यावल, धुळे, तळोदा व नंदूरबार
१३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर, नाशिक, ठाणे, धुळे, नंदूरबार व जळगाव
१४. सर्व नियंत्रक अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवडनस्ती कार्यासन ०५.

विवरणपत्र

पालघर			
अ.क्र.	बांधकामाचे नांव	प्र.मा.किंमत (रु.हजारात)	शेरा
१	माहिम साखरेपाडा अंतर्गत रस्ता तयार करणे ता.जि.पालघर	२०००.००	आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील कामे
२	दापोली एस टी स्टॅंड ते स्मशानभूमी रस्ता तयार करणे ता.जि.पालघर	२०००.००	
२	एकुण पालघर जिल्हा	४०००.००	

(सतीश कोवे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

विवरण पत्र

नाशिक			
अ.क्र.	बांधकामाचे नाव	प्र.मा.किंमत (रु.हजारात)	शेरा
१	वरवंडी ते दत्तनगर ग्रा.मा.१७ रस्त्याची सुधारणा करणे ता.कळवण	२०००.००	क्षेत्रीय कार्यालयाकडून रद्द करण्यासाठी शिफारस
२	वाखारी ते देवळेवाडी ग्रा.मा.८ रस्त्याची सुधारणा करणे ता.कळवण	२०००.००	
३	वाजगांव ते वडाळा ग्रा.मा.१ रस्त्याची सुधारणा करणे ता.कळवण	२०००.००	
४	खर्डे (वा) येथे आदिवासी वस्तीत स्लॅबड्रेन बांधणे ता.कळवण	२०००.००	
५	भिलवाड येथे आदिवासी वस्तीत स्लॅबड्रेन बांधणे ता.कळवण	२०००.००	
६	प्रजिमा ४७ कोणुर्ली रस्त्याची सुधारणा करणे ग्रा मा ६४ ता दिंडोरी	१५००.००	कामांची व्दिरुक्ती झाल्याने रद्द
७	रा मा ३ ते खतवड आंबेदिंडोरी रस्त्याची सुधारणा करणे इजिमा ५९ ता दिंडोरी	१५००.००	
८	बोरस्तेवाडी दिंडोरी रस्त्याची सुधारणा करणे ग्रा मा १९२ ता.दिंडोरी	२५००.००	आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील कामे
९	माळेगांव ते रोहिले अजिमा रस्ता सुधारणा करणे कि मी ०/०० ते १/५०० इजिमा.५१ ता.त्रयंबकेश्वर	१५००.००	
१०	जोपुळ ते जळुळे वणी धामणवाडी रस्ता सुधारणा करणे ग्रामा किमी ०/०० ते १/०० ता.दिंडोरी	१५००.००	
११	रा मा २८ ते कासारबारी ते राज्य हदद रस्ता ग्रा मा १४८ सुधारणा करणे ग्रा मा १७४ किमी ०/८०० ते २/०० ता त्रयंबकेश्वर	१५००.००	
१२	पिंपरखेड ते खेडले रस्ता सुधारणा करणे ग्रा मा कि मी ०/०० ते १/०० ता दिंडोरी	१५००.००	
१३	प्रजिमा ६ ते पिंपरखेड रस्ता सुधारणा करणे ग्रा मा कि मी ०/०० ते १/०० ता दिंडोरी	१५००.००	
१४	पिंपरखेड ते आश्रमशाळा पिंपरखेड रस्ता सुधारणा करणे ग्रा मा कि मी ०/०० ते १/०० ता दिंडोरी	१५००.००	
१५	पिंपळगांव धुम ते प्रजिमा ४३ रस्ता सुधारणा करणे ग्रा मा कि मी ०/०० ते १/०० ता दिंडोरी	१५००.००	
१६	वाघदेव फाटा ते म्हळुसके रस्ता सुधारणा करणे ग्रा मा कि मी ०/०० ते १/०० ता दिंडोरी	१५००.००	
१७	गणोरवाडी ते इजिमा १९७ रस्त्याची सुधारणा करणे ग्रा मा १८ ता दिंडोरी	१५००.००	

(सतीश कोवे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

विवरण पत्र

अ.क्र.	बांधकामाचे नाव	प्र.मा.किंमत (रु.हजारात)	शेरा
१८	लोखंडीवाडी ते पालखेड डॅम रस्त्याची सुधारणा करणे ग्रा मा २८८ ता दिंडोरी	१५००.००	आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील कामे
१९	शिंदेवाडी ते पालखेड रस्त्याची सुधारणा करणे ग्रा मा १६४ ता.दिंडोरी	१५००.००	
२०	गायकवाडवाडी पालखेड जोड रस्त्याची सुधारणा करणे ग्रा मा १२७ ता.दिंडोरी	१५००.००	
२१	झंझाळे गांवाअंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे	१०००.००	
२२	आमोडे गांवाअंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे	१०००.००	
२३	आमोडे नदीलगत संरक्षक भित बांधणे	१०००.००	
२४	प्रजिमा-२ ते टाकरे गिते वस्ती उमराळे रस्त्यावर मोरी बांधणे (ग्रामा.३३५) ता.दिंडोरी	२९९.००	
२४	एकुण नाशिक जिल्हा	३६७९९.००	

(सतीश कोवे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

विवरण पत्र

ठाणे			
अ.क्र.	बांधकामाचे नाव	प्र.मा.किंमत (रु.हजारात)	शेरा
१	नांदगाव जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील कामे
२	आंबळे जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
३	खांडपे जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
४	केदुर्ली जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
५	म्हाडस जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
६	भूवनपाडा जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
७	लहुचीवाडी जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
८	नढई शीरोशीपाडा जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
९	टेंभरे जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
१०	हिरेघर असोसे जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
११	शीरगांव वाघीवली जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
१२	पाटगांव जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
१३	शीळंदवाडी जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
१४	मुळयाचापाडा जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
१५	गवाळी जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
१६	डोंगरन्हावे जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
१७	आगाशी जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
१८	कोलठाण ठाकरेनगर जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
१९	वडवली जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
२०	कोकाटयाचीवाडी सासणे जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
२१	वाघीवली घागुर्ली जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	

(सतीश कोवे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

विवरण पत्र

अ.क्र.	बांधकामाचे नाव	प्र.मा.किंमत (रु.हजारात)	शेरा
२२	आंबेगाव घागुर्ली जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील कामे
२३	धानकी जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
२४	उंबरवेढे जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
२५	फणसोली जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
२६	देवराळवाडी जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
२७	सुकाळवाडी जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
२८	देवपे लोहारपाडा जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
२९	देवगांव जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
३०	वांजळे कातकारीवाडी जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
३१	किशोर जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
३२	वाधिवलीपाडा जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
३३	उंबरपाडा जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
३४	नागांव जोडरस्ता तयार करणे ता.मुरबाड	१०००.००	
३५	चाणे स्टॉप ते गावअंतर्गत रस्ता तयार करणे ता.भिवंडी, जि.ठाणे.	२०००.००	
३६	कशिवली गाव ते नदिकडे जाणारा रस्ता तयार करणे ता.भिवंडी, जि.ठाणे.	२०००.००	
३७	वारेट मोहन जाधव यांचे घर ते मान रस्ता तयार करणे ता.भिवंडी, जि.ठाणे.	२०००.००	
३८	सुर्यानगर भेंडीचापाडा रस्ता तयार करणे ता.भिवंडी, जि.ठाणे.	२०००.००	
३९	चाणे प्रकाश पाटील यांचे घर ते वेताळाचा माळ रस्ता तयार करणे ता.भिवंडी, जि.ठाणे.	२०००.००	
४०	बासे आदिवासी वस्ती रस्ता तयार करणे ता.भिवंडी, जि.ठाणे.	२०००.००	
४१	कुंभार शीव म्हात्रेपाडा रस्ता तयार करणे ता.भिवंडी, जि.ठाणे.	२०००.००	
४२	आवळे- कुंभारवडी नदिकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करणे ता.भिवंडी, जि.ठाणे.	२०००.००	
४२	एकुण ठाणे जिल्हा	५००००.००	

(सतीश कोवे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

विवरण पत्र

जळगांव			
अ.क्र.	बांधकामाचे नाव	प्र.मा.किंमत (रु.हजारात)	शेरा
१	प्रजिमा १२ चुंचाळे ते गायरान रस्ता बांधकाम करणे कि मी ४/०० ते ५/५०० ग्रा मा १३ ता.यावल	१९००.००	आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील काम
१	एकुण जळगांव जिल्हा	१९००.००	
६९	एकत्रित एकुण	९२६९९.००	

(सतीश कोवे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन